

महाराष्ट्र विधानपरिषद

पत्रक भाग दोन

बुधवार, दिनांक २६ फेब्रुवारी, २०२०/ फाल्गुन ७, १९४१ (शके)

२४. महाराष्ट्र विधानपरिषद नियम १०२ (३) अन्वये मंगळवार, दिनांक २५ फेब्रुवारी, २०२० रोजी सकाळी ११.३० वाजता अवर सचिव, श्री.उमेश शिंदे यांचे दालन क्रमांक १४०१, चौदावा मजला, विधान भवन, मुंबई येथे संगणकीय आज्ञावलीद्वारे अशासकीय ठरावांचा प्राथम्यक्रम काढण्यात आला आहे. निदेशानुसार सदरहु ठराव शुक्रवार, दिनांक २८ फेब्रुवारी, २०२० रोजी खालीलप्रमाणे चर्चेला घेण्यात येणार आहेत :-

(मंगळवार, दिनांक २५ फेब्रुवारी, २०२० रोजीच्या बॅलेटद्वारा ठरविलेल्या प्राथम्यक्रमानुसार खालील ठराव दाखविण्यात आले आहेत) -

(१) डॉ.सुधीर तांबे, वि.प.स. यांचा ठराव क्रमांक ६१ -

“राज्यातील पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी सुमारे एक लाख अंगणवाड्याची संख्या असली तरी या अंगणवाड्याद्वारे दर्जेदार पूर्व प्राथमिक शिक्षण मिळत नाही, वैद्यकीय शास्त्रानुसार लहान मुलांच्या मेंदूची ९० टक्के वाढ ही त्यांच्या सहा वर्षांपर्यंत होत असते, विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक आवड निर्माण होणे, ज्ञानेद्रियांचा योग्य विकास होणे, तसेच बौद्धिक विकासाच्या दृष्टीने हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा असल्याने यासाठी शिक्षण देण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठीत करून विशेष कार्यक्रम आखावा, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करित आहे.”

(२) श्री.नागोराव गाणार, वि.प.स. यांचा ठराव क्रमांक ८४ -

“राज्यातील विनाअनुदान तत्वावर मान्यता देऊन सुरु करण्यात आलेल्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना अनुदानाअभावी प्रयोगशाळा, ग्रंथालये व इतर शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध होऊ शकत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर होणारा विपरीत परिणाम विचारात घेता विनाअनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या राज्यातील सर्व माध्यमिक शाळांना चालू शैक्षणिक वर्षापासून १०० टक्के अनुदान देण्यात यावे, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करित आहे”.

(३) श्री. रामदास आंबटकर, वि.प.स. यांचा ठराव क्रमांक ७४ -

“राज्यातील आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या शासकीय व अनुदानीत मुलींचे वसतिगृहात आश्रमशाळेतीलच कर्मचाऱ्यांकडून अल्पवयीन मुलींचे होत असलेले लैंगिक शोषण, त्याठिकाणी पुरुष कर्मचाऱ्यांच्या करण्यात आलेल्या नेमणूका, त्यामुळे अल्पवयीन आदिवासी मुलींवरील सतत होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत वाढ, आदिवासी मुलींच्या शिक्षण, त्यांच्या बौद्धिक विकासावर तसेच सामाजिक जीवनावर आणि उर्वरीत आयुष्यावर होत असलेला परिणाम, या पिडीत मुलींना न्याय मिळण्याकरीता अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा मिळावी या करिता शासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करित आहे.”

(४) अॅड.निरंजन डावखरे, वि.प.स. यांचा ठराव क्रमांक १०० –

"थोर स्वातंत्र्यवीर, क्रांतिकारकांचे मुकुटमणी विनायक दामोदर सावरकर, महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी शिफारस विनाविलंब केंद्र सरकारकडे करण्यात यावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे".

(६) अॅड.हुस्नबानू खलिफे, वि.प.स. यांचा ठराव क्रमांक ८० –

“राज्यात विशेषतः ठाणे रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या किनारपट्टीवरील अनेक गावांच्या संरक्षणासाठी धूप प्रतिबंधक बंधारे बांधण्यात आलेले आहेत .दरवर्षी हे बंधारे फुटल्यामुळे समुद्राचे खारे पाणी शेत जमिनीत शिरून शेतीचे व झाडांचे नुकसान होते, दिवसेंदिवस समुद्राच्या आक्रमणाची वाढती तीव्रता व परिणामी लोकांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात होत असलेले नुकसान लक्षात घेता समुद्राच्या वाढत्या अतिक्रमणाचा गंभीर स्वरूपाचा धोका निर्माण होऊ नये यासाठी शासनाने या चारही जिल्ह्यांतील किनारपट्टीवरील गावांच्या संरक्षणासाठी नियोजनबद्ध व कालबद्ध कार्यक्रम आखून त्वरीत अंमलबजावणी करावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.”

विधान भवन,

मुंबई,

दिनांक : २६ फेब्रुवारी, २०२०

राजेन्द्र भागवत

सचिव (कार्यभार),

महाराष्ट्र विधानपरिषद

याची प्रत :-

- १) महाराष्ट्र विधानपरिषदेचे सर्व सदस्य
- २) मा.सभापती, विधानपरिषद यांचे सचिव
- ३) मा.उप सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांचे खाजगी सचिव तथा जनसंपर्क अधिकारी
- ४) मा.विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानपरिषद यांचे खाजगी सचिव तथा जनसंपर्क अधिकारी
- ५) सचिव (कार्यभार), महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांचे स्वीय सहायक
- ६) महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील सर्व अधिकारी
- ७) प्रधान सचिव, संसदीय कार्य विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई
- ८) महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील सर्व पक्ष कार्यालये
- ९) संगणक कक्ष (website)
- १०) एम.के.सी.एल.कक्ष.